

Bharat Chandak
SATYA ELECTRICALS

POLYPORE, Dabur, Legrand, NAVELLE, S.A. International, ANDALUZZA
Finolux, GELCOES, USHA, PHILIPS, GreatWhite, SIEMENS

Tapadia Market, Chain Sukh Road, Latur-413512
Ph : (O) 243678, 244458, 250776, (R) 242018
Email: satyaelectricals@rediffmail.com

लातूर वर्ष ४ थे अंक २६१ वा शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत लातूर रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी १९ कोटींचा निधी

लातूर-भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई येथे दिली. लातूर रेल्वे स्थानकाचाही यामध्ये समावेश असून यासाठी १९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधेत होत असलेल्या दर्जेदार सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, लोहमार्ग टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, संगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की - अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, माळाड, डोंबिवली, चिंचवड,



इत्यादीचा समावेश आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (२९७.८

कोटी), नागपूर जं. (५८९ कोटी), नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी जं. (१७४ कोटी), जालना (१८९ कोटी), संभाजीनगर (२४१ कोटी), रोतेगाव (१२ कोटी), अहिल्यानगर (३१ कोटी), भायकुला (३५.५ कोटी), चिंचोपकोळी (५२ कोटी), चर्नी रोड (२३ कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (१८१३ कोटी), ग्रॅंट रोड (२७ कोटी), लोवर परेल (३० कोटी), मरिन लाईन्स (२७.७ कोटी), सण्डहस्ट रोड (१६.४ कोटी), मुर्तिजापूर

शहाड (८.४ कोटी), कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (४३ कोटी), लातूर (१९ कोटी), जेऊर (२० कोटी), कुईवाडी जं (२० कोटी), फलटण (१ कोटी), वाठर (८ कोटी), आकुर्डी (३४ कोटी), चिंचवड (२०.४ कोटी), देहू रोड स्टेशन (८.०५ कोटी), तळेगाव स्टेशन (४०.३४ कोटी), मालाड स्टेशन (१२.३२ कोटी), कुर्ला जं. स्टेशन (२८.८१ कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (२७ कोटी), विद्याविहार स्टेशन (३२.८ कोटी), विक्रोळी स्टेशन

(१९ कोटी), जोगेश्वरी स्टेशन (११९ कोटी), माटुंगा स्टेशन (१७.३ कोटी), परळ स्टेशन (१९.४ कोटी), प्रभादेवी (२१ कोटी), वडाळा स्टेशन (२३ कोटी), भोकर स्टेशन (११.३ कोटी), धर्माबाद स्टेशन (३० कोटी), मुखेड जं.स्टेशन (२३ कोटी), उमरी स्टेशन (८ कोटी), देवळाली स्टेशन (१०.५ कोटी), इगतपुरी स्टेशन (१२.५ कोटी), धाराशिव स्टेशन (२२ कोटी), गंगाखेड स्टेशन (१६ कोटी), मनवथ रोड स्टेशन (१२ कोटी), परभणी जं. स्टेशन (२६ कोटी), परतूर स्टेशन (२३ कोटी), पूर्णा जं. स्टेशन (२४ कोटी), सेलू स्टेशन (२३.२ कोटी), हडपसर स्टेशन (२५ कोटी), गोधनी स्टेशन (२९ कोटी), काटोल स्टेशन (२३.३ कोटी), कामती स्टेशन (७.७ कोटी), नरखेड जं. स्टेशन (३७.६ कोटी), कराड स्टेशन (१२.५ कोटी), सांगली स्टेशन (२४.२ कोटी), लोणंद जं.स्टेशन (१०.५ कोटी), सातारा स्टेशन (३४.३ कोटी), बेलापूर स्टेशन (३२ कोटी), कोपसाव स्टेशन (३० कोटी), सेवाम्नाम स्टेशन (१८ कोटी), धामणगाव स्टेशन (१८ कोटी), हिंगणघाट स्टेशन (२२ कोटी), पुल्गाव स्टेशन (१६.५ कोटी), उरुली स्टेशन (१३ कोटी), वाशिम स्टेशन (२०.३ कोटी), मलकापूर स्टेशन (१९ कोटी), नांदुरा स्टेशन (१०.६ कोटी), रावेर स्टेशन (९.२ कोटी), सावदा स्टेशन (८.५ कोटी), दुधनी स्टेशन (२२ कोटी), पंढरपूर स्टेशन (४० कोटी), सोलापूर स्टेशन (१६ कोटी), नंरूरबार स्टेशन (१५ कोटी) आणि पालघर स्टेशन (१७.५ कोटी).

सत्तेत वाटा नसल्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

पवनानगर : मित्रपक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते आणि सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिर कामशेत येथे झाले. यावेळी आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते.



यावेळी राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, अध्यक्ष मातंग आघाडी आण्णा वायदंडे, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश परशुराम वाडेकर, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, दिलीप काकडे, मंदार भारदे, पुणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष समीर जाधव, अशोक सरवदे, अकुश सोनवणे उपस्थित होते. उद्योग आणि व्यवसायाचे मार्गदर्शन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले. विजय खरे यांनी पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन केले. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्यकारिणीने नियोजन केले. सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी सूत्रसंचालन, कार्यध्यक्ष बाबुराव कदम यांनी प्रास्ताविक केले. मावळ तालुकाध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव यांनी आभार मानले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या महाआरोग्य शिबिरास डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवर मोठा प्रतिसाद

लातूर-- सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजित साधुन शुक्रवारी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिर व अवयव दान नोंदणी करण्यात आली या भव्य महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी रक्तदान करून सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले आहे. तर अनेकांनी अवयवदानाची नोंदणीही केली आहे. लातूर शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने ८ ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या



आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या

हस्ते करण्यात आले. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांनी सहपत्नी देहदान संकल्प करून तशी नोंदणी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केली आहे. यावेळी भिकू पयानंद थेरो, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे, डॉ. सदानंद कांबळे, डॉ. अजय ओढ्वाळ, डॉ. सचिन जाधव डॉ. सुनील होळकर राष्ट्रवादीचे शरद पवार गट अध्यक्ष संजय शे. एंड. संभाजी पाटील, डॉ. विजय अजनीकर, नरसिंग घोडके, यु.डी. गायकवाड, बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे, सांगपाल शिंदे, एंड. रमक जोगदंड, इंग्रिजीयन सचिन गायकवाड, सुजाता अजनीकर, बौद्ध महासभेचे विलास आल्ते, राजाराम साबळे, शोभाताई सोनकांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर - मुरुड रस्त्याचे काम दर्जेदार, जलद गतीने करण्याची आ. रमेशआप्पा कराड यांची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना



लातूर दि. ११- लातूर - टेंभुर्णी रस्त्यांतर्गत लातूर ते मुरुड दरम्यानच्या सुरु असलेल्या रस्ते कामाची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी शुक्रवारी सकाळी पाहणी करून सदरील रस्त्याचे काम सर्व निकष पाळून दर्जेदार आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा अशा सूचना दिल्या. लातूरहून मुरुड, बार्शी, टेंभुर्णी, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवाशांना, वाहनधारकांना गेली अनेक वर्षांपासून रस्त्याचा त्रास सहन करावा लागला. या रस्त्यासाठी टप्पाटप्पाच्या कामासाठी राज्यातील महायुती शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. लातूर ते मुरुड अकोला दरम्यानच्या १९ किलोमीटर रस्त्याचे काम सुरु असून या कामाची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी शुक्रवारी सकाळी कामाच्या प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उप अभियंता प्रल्हाद कोरे, शाखा अभियंता दत्ता

वाघ, प्रकल्प प्रमुख ढोक, प्रयोगशाळा विभाग प्रमुख विवेक मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी होते. सदरील १९ किलोमीटर लांबीच्या कामात दहा पूल मंजूर असून त्यापैकी तीन पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे तर साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डॉंबरीकरण करण्यात आले आहे. उर्वरित रस्ता आणि पुलाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. सर्व निकष पाळून दर्जेदार रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, काम सुरु असताना बाजूने जाणाऱ्या वाहनधारकांना धुळीचा त्रास होणार नाही यासाठी सातत्याने पाण्याचा वापर करून योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना आ. रमेशआप्पा कराड यांनी याप्रसंगी दिल्या. यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांच्यासमवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, जिल्हा भाजपाचे विजय काळे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, प्रताप पाटील यांच्यासह अनेक जण होते.

'एचएसआरपी' वाहनमालकांना डोकेदुखी

मुंबई : राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनाना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश सरकारने काढला आहे. परंतु, मुंबई महानगर प्रदेशात एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे कठीण होत आहे. तसेच अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबरप्लेट वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे काही वाहनमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना फिटमेंट सेंटर्सच्या चकरा मारण्या लागत असून प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी वाहनमालकांना बुकिंग करूनही एचएसआरपी नंबरप्लेट मिळत नाहीत. एजन्सीने पुरवलेल्या प्लेट्स वेळेवर केंद्रांवर पोहोचत नसल्याने फिटमेंट सेंटरवर वाहनचालकांना बराच वेळ वाट पाहावी लागते. सेंटरचालकांकडून अनेकदा त्यांना दुस-या दिवशी येण्यास सांगण्यात येते. एचएसआरपी बसविणा-या कर्मचा-यांच्या मते अनेक फिटमेंट सेंटर्सवर प्लेट्स वेळेवर मिळत नाहीत. या गोंधळामुळे हजारो वाहनमालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्लेट्सचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्याबाबत शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज

असल्याचे मत वाहनमालकांनी व्यक्त केले आहे. फिटमेंट सेंटरची नव्याने स्थापना : परिवहन आयुक्त संबंधित फिटमेंट सेंटर नव्याने स्थापन झाले असल्याने प्लेट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. तथापि ज्यांचे नंबरप्लेट बसविण्याचे राहिले होते. त्यांचे फिटमेंट आता करण्यात आल्याचे कंपनीकडून कळविण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. प्लेट उपलब्ध नसल्याने रिकामी परत पालघर परिसरात अपॉइंटमेंटसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे अनेक वाहनमालक सांगत आहेत. एजन्सीने फिटिंग सेंटरला एचएसआरपी प्लेट पोहोचवली नसल्यामुळे अनेकांना सेंटरवरून परततावे लागत आहे. १० दिवस झाल्यानंतर प्लेट बसवण्याची वेळ दिली जाते. मात्र फिटमेंट सेंटरवर त्या दिवशी गेल्यानंतर अनेकांना हात हलवत परत यावे लागत असल्याचे वाहनमालकांचे म्हणणे आहे.

संपादकीय....

अखेर सुचले शहाणपण!

जनतेची ताकद काय असते, हे अमेरिकेतील सर्वसामान्य लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. जगभरातील ७० देशांमध्ये सरसकट परस्पर आयात शुल्क लादून जगाच्या अर्थव्यवस्थांवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबॉम्बच टाकला. त्यामुळे अमेरिका, युरोप व आशियाई शेअर बाजार धडाधड कोसळले. सोमवारच्या सेन्सेक्समधील तीन टक्क्यांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची तब्बल १४ लाख कोटी रुपयांची मालमत्ता अक्षरशः गिळून टाकली गेली. अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये ट्रम्प आणि त्यांचे दोस्त एलॉन मस्क यांच्या धोरणांविरुधात रस्त्यावर 'हॅड्स ऑफ' आंदोलन करण्यात आले. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमधून हजारो लोकांना काढून टाकणे, मानवी हक्क चिरडणे, सामाजिक संस्थांची मदत कमी करणे आणि बेदम कर लावणे यामुळे अमेरिकन जनता खळबळी आहे. न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या साक्षीने घोषणाबाजी झाली आणि अमेरिकन प्रशासन देशाला धोकादायक दिशेने घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात आला. ट्रम्प हे जे काही करत आहेत, ते अमेरिकेपेक्षा रशियाला जास्त फायदेशीर आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कांमुळे अन्नपदार्थ, प्लास्टिक, वाहने, औषधे, धातू, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होत असल्यामुळे तेथील मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडणार आहे, अशी जनभावना आहे. तेथील अमेरिकन नागरीक रोजच्या रोज ज्या वस्तू वापरतो, त्या बहूतेक करून परदेशांतूनच येतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर जनसाम्राज्य एकवटला. २०२०च्या 'ब्लॅक लाइव्हज् मॅटर्' चळवळीनंतरची ही सर्वात मोठी निदर्शने. त्यावेळी एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी निष्ठूरपणे बळी घेतला होता व त्या आंदोलनात वंशविद्वेषाचा मुद्दा होता.

२०११ मध्ये बेबंद भांडवलशाहीच्या विरोधात 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' हे आंदोलन झाले. यावेळच्या चळवळीनंतर बुधवारी ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावरून यूटर्न घेतला, तो जनमताच्या दडपणामुळेच! ही माघार घेताना बहसंख्य देशांवरील आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचवेळी चीनवरील आयात शुल्क मात्र १२५ टक्क्यांपर्यंत वाढवून आपण चीनला इंगा दाखवणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले. ज्या देशांनी अमेरिकेबरोबर संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला नाही, त्यांच्या विरोधातील वाढीव आयात शुल्काला स्थगिती दिली जात आहे. त्याचवेळी या देशांवरील दहा टक्के आयात शुल्क मात्र कायम राहिल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत उत्पादने विकण्याची प्रत्येक देशाला किमान दहा टक्के आयात शुल्काचा भार सहन करावा लागेल आणि या करांची आकारणी ५ एप्रिलपासून होईल. त्यापलीकडे प्रत्येक देशाच्या आयात शुल्काच्या इतकेच (रेसिप्रोकल) कर अमेरिकेलाही लावेल. त्याची अंमलबजावणी ९ एप्रिलपासून होईल, अशी मूळ घोषणा होती. त्यानुसार अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या युरोपीय राष्ट्रांवर २० टक्के आणि भारतावर २७ टक्के कर लावला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. आता या निर्णयास तीन महिन्यांची स्थगिती मिळाल्यामुळे भारतासह चीनव्यतिरिक्त अनेक देशांचा फायदा होणार आहे. अमेरिकेची दादागिरी सहन करू नये, त्यांना जशास तसे उत्तर द्यावे, ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करावा, असे सल्ले भारतातील काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते देत आहेत.


आंतरराष्ट्रीय राजकारणात धिमेपणानेच चाली खेळाव्या लागतात. आता ट्रम्प यांनी नवे धोरण जाहीर करताच अमेरिकी भांडवली बाजारात चैतन्य पसरले आहे. अमेरिका जगभरातून वेगवेगळा माल आयात करत असल्याकारणाने २०२४ मध्ये त्याची व्यापारी तूट १ लाख २० हजार कोटी डॉलर्स इतकी होती. आम्ही माल खरेदी करत असल्यामुळे इतर देशांना काम मिळते आणि त्यात आमचा काय फायदा, असे ट्रम्प यांचे तर्कट आहे; परंतु अमेरिका भारतासह कित्येक देशांना २ लाख कोटी डॉलर्स मूल्यापेक्षा जास्त सेवांची निर्यात करते, हे ते सांगत नाहीत. मला पुन्हा निवडून दिल्यास प्रत्येक अमेरिकन माणसाकडील धन वाढेल, त्याच्या गुंतवणूकीवरील रिटर्न वाढेल आणि सर्व जनता सुखात नांदू लागेल, असे स्वप्न ट्रम्प यांनी दाखवले होते. जो बायडेन यांच्या मिळमिळीत धोरणाचा अमेरिकेला काही उपयोग नाही, तर माझ्यासारखा आक्रमक नेताच अमेरिकेचा उद्धार करू शकेल, अशी शेखी ट्रम्प मिरवत होते. ट्रम्प यांना तिसर्यांदा अध्यक्ष व्हायचे असून, त्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे; परंतु आर्थिक समृद्धी आणण्याऐवजी हा नेता अमेरिकेला खड्ड्यात घेऊन चालला आहे, हे लोकांच्या लक्षात येऊन चुकले आहे.

आता ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली आहे. ज्या देशाने अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तरदाखल नवे कर लावले नाहीत, त्या देशांना ट्रम्प यांनी 'माफ' केले आहे. उलट हे देश आता अमेरिकेबरोबरच्या व्यापारातील सर्व अडथळे दूर करणार आहेत. त्यामुळे अमेरिकेचा फायदा होत असल्याचा युक्तिवाद ट्रम्प करत आहेत. एकूण 'गिरे तो भी टांग उपर' अशी त्यांची भूमिका दिसते. यापूर्वी अमेरिकेच्या आयात शुल्काला उत्तर देताना चीनने अमेरिकेवर ८४ टक्के कर लागू केले. शिवाय अमेरिकेच्या कर धोरणाविरुधात डब्ल्यूटीओकडे चीनने तक्रारही केली आहे. त्यामुळे चीनवरील शुल्क कायम ठेवून त्यास धडा शिकवण्याचा निर्धार ट्रम्प यांनी केलेला दिसतो. याचा अर्थ, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध आणखी तीव्र होणार असून, त्याचा भारतास मात्र फायदाच होणार आहे. चीनमधील अनेक परकीय कंपन्या आता आपले कारखाने भारतासारख्या देशांकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याचवेळी चीनमधील माल भारतात डम्प केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण भविष्यकाळात व्हिएतनाम, जपान, दक्षिण कोरिया आणि भारत हे 'बॅंड अक्टर्स' कसे वागतात, यावरही आमचे लक्ष असेल, असा इशारा अर्थमंत्री बेसेंट यांनी दिला आहे. त्यामुळे भारताने एकदम जल्लोष न करता अमेरिकेबरोबर उभयपक्षी व्यापार करार करण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली पाहिजेत. अमेरिकेबाबत सावधः पण हिक्मतचीच असणे, हे दीर्घकालीनदृष्ट्या फायद्याचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून एक विचार आहे !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे भारतीय जनतेच्या न्याय व समतेसाठी लढ्याची अविस्मरणीय गाथाच होय. दलितोत्प्रेरक, धर्मसुधारक, प्रकांडपंडीत, समाजशास्त्रज्ञ व संविधानाचे शिल्पकार असे विविध पैलू त्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विचार करता, तत्कालीन सामाजिक, राजकीय प्रश्नांना ते कसे सामोरे गेलेत या प्रश्ना प्रमाणेच राष्ट्रीय एकात्मतेचा विचार ही त्यांनी केला. या सर्व बाबींचा मागोवा घेणे अभ्यासाचा विषय आहे. तेव्हा आपला समाज एक संघ असला पाहिजे, यावर त्यांचा अधिक भर होता. सर्व समाज शहाणा करून सोडावा ही त्यांची कल्पना होती. तीच त्यांनी संविधानेत साकारली जे-जे आपणांसी ठावे, ते-ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनही सोडावे सकल जण हा रामदासांचा संदेश त्यांनी आचरणात आणला आणि इतरांना सुध्दा सांगितला, या संदेशाकडे डोळेझाक करून चालणार नाही.

स्वतः बरोबर इतरांचा विचार करून त्यांनी राष्ट्रनिष्ठे पुढे इतर निष्ठा गौण मानल्या. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना रुजविले व वाढविले महत्त्वाचे आहे. या निष्ठेपुढे कोपतीही निष्ठा स्पर्धा करू शकत नाही. संकुचित जातीय, धार्मिक किंवा राजकीय व अन्य स्वार्थांसाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा सोडली नाही. त्यांची ही भावना स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेत सहभागी होतांना (कायदामंत्री) असतांना शेड्युलड कास्ट फेडरेशन काढतांना, धर्मातराची घोषणा करतांना अशा महत्त्वाच्या जीवनप्रसंगी सतत निष्ठा जामी राहिल्याचे दिसले. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना राष्ट्रपुरुष संबोधले गेले पाहिजे. त्याला कारण ही तसेच! ते म्हणाले, मी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीयच! अशा महान विद्यात्याला वगळून खरोखरच हा देश मोठा झाला असता काय ? याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली आणि आपली दलिताबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या प्रेरणेने शाळा, प्र-शाळा तर निघाल्याच पण उच्च शिक्षण देणारी महाविद्यालयेही निघाली. शिक्षण, समाजकल्याण, अर्थकरण, राजकरण या सर्वांमध्ये त्यांनी आपले स्वतंत्र, तर्कशुध्द विचार मांडून दाखविले. त्यांच्या ठायी असलेल्या अर्थकारणामुळे भारतीय रिजर्व्ह बँक उदयास आली, हे ही विसरून चालणार नाही. दलित समाजात जागृती होत गेली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले. अनेक दलित आज समाजात विचारवंत म्हणून मान्यता पावले आहेत, त्यामार्गे डॉ बाबासाहेबांची प्रेरणा आहे. समाजाने त्यांच्या विषयीचा आदर अनेक प्रकारे व्यक्त केला आहे. आज त्यांचे नाव दिलेली कितीतीरी विद्यालये, महाविद्यालय, विद्यापीठे कार्यरत आहेत. ही त्यांच्या विद्वत्तेची पावती म्हणावी लागेल, जी जगमान्य ठरली. कितीतीरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषयावर डॉक्टरेट मिळविणाऱ्यांची संख्या ज्याची मोजदाद करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती लक्षात येते. डॉ. बाबासाहेबांनी बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजात शिक्षण देखील भीमा महार असल्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली नाही. तरीही तशाच परिस्थितीत भीमराव एल्फिन्स्टन कॉलेज मधुन १९१२ साली बी.ए. झाले. बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांचे कडे नोकरीचा अर्ज केला त्यांना सयाजीराव गायकवाडांच्या कडे नोकरी मिळाली. परंतु वडील आजारी असल्याची तार मिळताच डॉ. आंबेडकर मुंबईस निघाले. सुरत स्टेशनवर वडिलांसाठी बर्फा घ्यावी म्हणून ते उतरले असताना गाडी निघून गेली. त्यामुळे घरी पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. वडिलांचे डोळे मुलाला पाहण्यासाठी आतूर झाले होते. मुलगा आल्याचे कळताच त्यांनी डोळे उघडले. आपल्या लाडक्या मुलाच्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला आणि त्या महान पुरुषाने ह्या जगाचा शेवटचा निरोप घेतला. पुढील शिक्षणासाठी बडोद्याचे प्रागतिक राजे सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. आपण केवळ शिक्षणासाठी अमेरिकेत आलो आहोत याची जाणीव भीमरावांना होती. एखाद्या तपस्व्या प्रमाणे त्यांनी उपासना केली. ते अभ्यासात दिवसाचे अठरा तास घालवू लागले. १९१५ साली ते एम.ए. झाले.



निर्णय घेतला. मार्च १९२७ रोजी सत्याग्रही तळ्याकडे निघाले. माणुसकीचे हक्क व निसर्गाची देणगी जे पाणी, ते मिळवायचेच एवढ्यासाठी चालले होते. डॉ. आंबेडकर सर्वांच्या पुढे होते. अस्पृश्य म्हणून मुंबईच्या कॉलेजात ज्यांनी पाण्याचे हाल सोसले, बडोद्याच्या हॉटेलमध्ये ज्यांनी मार खावला ते खरोखरच सत्याग्रहींचे सेनापती शोभत होते. सर्वजण तळ्याजवळ येऊन पोहोचले. प्रथमतः त्यांनी पाण्याचा घोट घेऊन इतरांना पाणी पिण्याची मोकळीक दिली. तसेच नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी ५ वर्षे सतत झगडत राहिले शेवटी १९३५ मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. अन त्याचवेळी बौध्द धर्म स्विकारणार अशी घोषणा त्यांनी येवले (नाशिक) या ठिकाणी केली. लगेच त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा मिळवली. बहिष्कृत वर्गावर वर्षानुवर्षे जो अन्याय होत आलेला आहे तो वेशीवर टांगून त्याचे निराकरण झाले पाहिजे ही त्यांची मागणी होती. बहिष्कृतांचा हा लढा लढताना त्यांनी नेमकी विधायक आणि व्यापक भूमिका घेतली आणि अस्पृश्य समाजाला स्वतः हून काही करावेसे वाटावे या दृष्टीने त्यांच्यात चैतन्य निर्माण करायचे अशा दृष्टीने त्यांनी आपल्या कार्याची पाऊले पुढे टाकण्यास सुरुवात केली. आपल्या भारत देशात इंग्रजांचे राज्य होते. चले जाव चा नारा देऊन इंग्रजांना देश सोडवा लागला आणि नंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र्य झाला. भारतातल्या लोकांना शिक्षण पध्दतीने राज्यकारभार करता यावा यासाठी भारताची स्वतंत्र्य राज्यघटना असणे आवश्यक झाले. त्या दृष्टीने भारतीय विद्वानांची एक घटना (तज्ञ) समिती नियुक्त करण्यात

आली. तेव्हा पं. जवाहरलाल नेहरुं व महात्मा गांधींनी ही जबाबदारी बॅरि. आंबेडकर यांच्यावर सोपविली, ती त्यांनी स्विकृत केली. डॉ. बाबासाहेबांनी त्यांनी अहोरात्र जिद्द व चिकाटीने आपल्या अंगी असलेली सगळी बुद्धिमत्ता त्यांनी अहोरात्र प्राणपणाला लावून २ वर्षे ११ महिने १७ दिवसात घटना लिहून पुर्ण केली. दलित वर्गाचे पुढारी एवढ्या पुरतीच त्यांची भारतीय मान्यता नसून भारतीय स्वराज्यातील पहिले कायदेमंत्री पद त्यांना देण्यात आले. कायदा व घटनाशास्त्राचा त्यांचा गाढ अभ्यास हा त्यांच्या जीवनाचा एक स्वतंत्र पैलू होता. १९५० पासून राज्यघटना अंमलात आली. डॉ. बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानामुळे भारताला जगात नावलौकिक मिळाले, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. तेव्हापासुनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर जेवढी जबाबदारी होती तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही पुरुषावर नव्हती. ते जर अजून जगले असते तर कदाचित त्यांच्या मनासारखे निश्चित घडले असते, हे कोणीही नाकारू शकत नाही आणि एवढा मोठा कायदेतज्ञ असलेल्या या महात्म्याचे पूर्वजीवन मात्र अत्यंत वाईट गेले असताना बेदरकारपणे आगाखाड करत आली असती, पण ती सुध्दा त्यांनी केली नाही. अशावेळी देखील बहिष्कृतांच्या चळवळीला वर्ग लढ्याचे स्वप्न घेणे सज्ज शक्य होते, त्यातून भारतीय एकसंघतेला तडा जाऊन धर्माच्या नांवावर या देशाची शकले झाली. तशी परिस्थिती उद्भवली असती परंतु 'भारतीय' हा त्यांचा स्थायीभाव होता. भारतीय समाजात त्यांना बदल हवा होता पण त्यासाठी समाजप्रबोधन हाच मार्ग होय, अशी त्यांची दृढनिष्ठा होती. त्यामुळेच राष्ट्रनिष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार त्यांनी सर्वात महत्त्वाचा मानला. पिकते तेथे विकत नाही हा सिध्दांत माहित आहे. तेव्हा आपल्याजवळ असलेल्या माणसाचे गुण आपण ओळखू शकत नाही, दूसऱ्या माणसाला त्याची पारख होते हे सर्वविदित आहे, म्हणूनच १ जून १९५२ रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक तत्वज्ञानांचा तसेच सामाजिक/राजकीय संघर्षाचा वारसा लाभलेला असल्यामुळे हा समूह मूलतः प्रस्थापित विरोधी आहे, त्यांचा हिंदु धर्मातील पाखंडी संताना विरोध होता. भारत देशावर मात्र त्यांचे अलोट प्रेम होते, त्यामुळे हिंदु धर्मातून परधर्मात जाण्याचा विचार करतानाही भारतातच उगम पावलेल्या बौध्द धर्म याची नागपुर शहरात आपल्या लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मतानुसार धर्माच्या कसोटीवर उतरणारा एकमेव धर्म आहे, तो म्हणजेच बुद्धधर्म होय. तेव्हा आपण जो धम्म घेतला तो उत्तमरीतीने पाळण्याचा निर्धार केला पाहिजे, नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे हे आपल्याला साधेल तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच काय तर जगाचाही उध्दार करू, कारण या धर्माचे लोन जागतिक पातळीवर उंचावले आहे. भारताच्या अलिकडील इतिहासात त्यांची कामगिरी उच्च श्रेणीची व चिरस्मरणीय अशीच आहे. अन ती दिवसेंदिवस वाढतच जाणारी आहे, हे त्यांच्या प्रखर विद्वत्तेमुळे आहे. बाबासाहेब म्हणजे महान चारित्र्यवान व्यक्ति, अर्थशास्त्रज्ञ, शासनशास्त्रज्ञ, इतिहासाचे विद्वान, अभ्यासक, बुद्धिमान, कायदेपंडीत, स्मृतीकार, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला प्रभावी वक्ता, संशोधक, ग्रंथकार, निधड्या छातीचा व मनोधैर्याचा समाज मार्गदर्शक, भगवान बुध्दांच्या कार्याचा संदेश सर्व जगात पसरविणारा, पददलितांचे स्फूर्ती व आशास्थान अशा या जागतिक कीर्तीच्या महामानवाला १३४ व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा! ज्ञानपिपासू युगांधरांच्या आठवणींना स्मरू ।

 प्रविण बागडे
 नागपूर
 भ्रमणध्वनी : ९९२३६२०९१९

पर्यावरणपूरक प्रकल्प, प्रगती की अधोगती ?

निसर्गवेद' जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला या सजीव सृष्टीचे गणित समजणार नाही. यामुळेच या विषयात अनेक वर्षे अध्ययन करून, सृष्टी संशोधक म्हणून मी पीएच. डी. केली आणि याच विषयाच्या आनुषंगाने सरकारला 'पर्यावरणपूरक शहर सौंदर्यीकरण' प्रकल्प दिले. निसर्गवेदाचा अभ्यास करून केलेल्या या प्रकल्परचना सर्व सजीवसृष्टीला सुटूद करणाऱ्या होत्या. २०१८-१९ पासून हे प्रकल्प सतत महाराष्ट्र सरकारला देत आहे. आम्ही अध्ययन करून तुम्हाला कळवतो अशी आश्वासन तेव्हापासून देण्यात आली. तेव्हा एक प्रश्न पडला जे अध्ययन करण्यास मला ३५ वर्षे लागली त्याचे अध्ययन इतक्या कमी वेळात हे कसे करतील ? परंतु त्यानंतर कोणताही संवाद साधण्यात आला नाही. २०२२ पासून ते प्रकल्प सगळीकडे दिसायला लागले; परंतु त्याच्यात नकारात्मकता जास्त वरचढ होताना दिसत होती. उदाहरणार्थ अजीर्ण, असह्य होतील असे पोल डिझाईन आणि रंगरंगोटी ज्यांनी फक्त भिंती खराब केल्या, नको तेवढ्या पोलवरील लाईटच्या अपघाती गुंडाळ्या (राज साहेब ठाकरेच्या निरीक्षणानुसार आणि त्यांनी केलेल्या जाहीर टीकेनुसार निव्वळ बियर बार), मन विचलित करणारे भर रस्त्यांवरील डिव्हायडरमधील योग्याच्या मूर्त्या, नको त्या ठिकाणी वृक्ष लागवड - या वृक्ष रचनेमुळे अनेक पूल पडणे, रस्ते उखडणे असे अनेक अपघात होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हजारां कोटींची जनतेच्या पैशांची बिनडोक उधळण.

थोडक्यात काय तर कुणाचाच कुणाला मेळ नसणाऱ्या प्रकल्प रचना. मुळातच शहर सौंदर्यीकरण संकल्पना समजली की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. या प्रकल्पांचा मूळ विषय फक्त हाताळण्यात आला; परंतु अभ्यासला गेला नाही. मुंबईला सुरक्षित करणारे वृक्ष हे मुळातच नैसर्गिकरीत्या येथे होते; परंतु या वृक्षांची

छाटणी करून तेथे जे काही बांधकाम आणि प्रकल्प राबवण्यात आले आहेत, ते अतिशय धोकादायक आहेत. जे मुंबई बुडण्यासाठी पूरक आहेत. नैसर्गिक संरचनेला तडा देणाऱ्या या प्रकल्प योजना सर्वच जीवसृष्टीसाठी घातक आहेत. या सर्व सौंदर्यीकरणांमध्ये नक्की काय साध्य झाले? रंगरंगोटी, नक्की काढणे, वृक्ष लागवड करणे म्हणजे सौंदर्यीकरण नव्हे. मुळातच सौंदर्यीकरणाची संकल्पना चुकीची झाली आहे आणि त्याचे परिणाम किती भयंकर होणार आहेत याचा विचारच केला गेला नाही. एक सृष्टी संशोधक म्हणून एवढंच सांगू इच्छिते की, या प्रगतीच्या नावाखाली केलेल्या अतिरेकामुळे झालेला नैसर्गिक विध्वंस आता मानवी जीवन कसे उद्धस्त करतो तेच पाहा. हिरव्यागार वनराईची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली. साहजिकच दिवसेंदिवस उष्णता इतकी वाढणार की किती झाडे लावली तरीही ही उष्णता वाढतच राहणार. सुरुवात ही ऋतुमान बदलाने झालीच आहे; परंतु याचे पडसाद हे किती भयावह होतील हे दिवसेंदिवस तुम्हाला दिसतील. अति खोदकामांमुळे, नको त्या प्रकल्पांमुळे कमकुवत झालेल्या जमिनीची नैसर्गिक प्रक्रिया ही पूर्णपणे कमकुवत होणार. प्रदूषणाचा विळखा आहेच. समुद्राच्या भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे ही जमीन समुद्र कधी गिळंकृत करेल तेही समजणार नाही. शिवाय समुद्रात असणारे अज्ञात जीव या जमिनीवर येतील ते वेगळेच. मुंबई बुडणार हा सर्वात मोठा मुंबईला धोका. पण मुंबई बुडण्यासाठी सध्याच्या प्रकल्प योजना या पूरक आहेत. मुंबईतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा वाट राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

तुम्हाला सरकारी कामाचा काही अनुभव आहे का आणि नसेल तर आम्ही तुम्हाला प्रकल्प देऊ शकत नाही. ३ वर्षे तुम्हाला दुसऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागेल तरच तुम्हाला प्रकल्प देऊ शकतो. याचा नक्की

अर्थ काय ? आज एक सृष्टी संशोधक असताना सुद्धा हे कर्णमधुर स्वर सरकारी कार्यालयात कानी पडले आहेत. दुदैव म्हणजे आमच्यासारख्या सृष्टी संशोधक आणि तज्ज्ञ यांच्या गुणवत्तेला या सरकारी प्रशासनामध्ये काही महत्त्व नाही का ? सरकारी अधिकाऱ्यांसमोर आलेला प्रस्ताव बारकाईने तपासून अमलात आणणार नाहीत का ? यामुळे खासगी संस्थांना सुद्धा या विकासाकामात जर भाग घ्यायचा असेल तर अडथळे निर्माण होतात. योजना मांडणाऱ्यांना फक्त पायऱ्या झिजवाव्या लागतात. मंत्री महोदयांनी सांगून सुद्धा सरकारी अधिकारी त्यात लक्ष घालत नाहीत. हा अनुभव अनेकांना येतो त्यामुळे खासगी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवीन कार्य करून दाखवण्याची संधी मिळतच नाही. कार्यालयातील या फाईली पुढे सरकतच नाहीत. असे अनुभव मला स्वतःला पदोपदी आले आहेत. सर्व प्रकल्प, योजना या सरकारी कार्यालयात ठेवल्या जातात; परंतु अमलात आणताना त्यावर कोणत्याही प्रकल्प रचनाकारांचे मार्गदर्शन घेतले जात नाही किंवा संवाद साधला जात नाही. असा अनुभव आमच्यासारख्या कलावंत, तज्ज्ञ, अभ्यासकांना आणि प्रकल्प रचनाकारांना येतो त्यामुळे आमच्या पदरी नैराश्य येते.आज आमच्या देशात जर सृष्टी संशोधक शास्त्रज्ञांना हा अत्यंत वाईट अनुभव येत असेल, तर आमच्या ज्ञानाचा आमच्या देशासाठी काय उपयोग ? आज नक्की प्रगती कोणत्या दिशेने करायची यासाठी तज्ज्ञ नेमण्याची अत्यंत गरज आहे. सरकारमध्ये अनेक चांगले लोक असताना सुद्धा ते का लक्ष देत नाहीत असा प्रश्न आम्हाला पडतो. जर सरकारी यंत्रणेत अशी नोकरशाही असेल तर आमच्यासारख्या तज्ज्ञांनी या प्रगती प्रकल्पात भाग घ्यावा का ? यातून सरकार काही बोध घेणार आहेत का ? हे जर असेच चालत राहिले तर सजीव सृष्टीतील सर्व घटकांना याचे परिणाम भोगावेच लागतील.

उन्हाळ्यात वारंवार आईस्क्रीम खाल्ल्यास होऊ शकतात 'हे' ५ आजार, आईस्क्रीम खाण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती?

उन्हाळ्यात अनेकांना आईस्क्रीम खायला खूप आवडते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, प्रत्येकजण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्यासाठी निमित्त शोधत राहते आणि त्यांच्या आवडत्या चवीचा आईस्क्रीम मोठ्या आवडीने खातो. कडक उन्हामुळे होणाऱ्या चिडचिडीत थंड आईस्क्रीम खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि मनाला आराम मिळतो. पण, तुमचे आवडते आईस्क्रीम खाल्ल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. उन्हाळ्यात जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने तुमच्या तोंडाच्या आरोग्यासोबतच तुमच्या पचनसंस्थेलाही हानी पोहोचू शकते. वारंवार आईस्क्रीम खाण्यास



शरीराला कोणते नुकसान होते हे जाणून घेऊया.

पोट खराब होणे

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही लोकांची पचनसंस्था बिघडते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. दुधापासून बनवलेले आईस्क्रीम खाल्ल्याने लैक्टोज इन्टॉलरॅन्सचा धोका वाढतो. ज्यामुळे पोट फुगणे, अन्न पचवण्यात अडचण आणि अतिसार होऊ शकतो.

वजन वाढणे

आईस्क्रीम हा एक उच्च कॅलरीयुक्त पदार्थ आहे. आईस्क्रीम बनवताना चव वाढवण्यासाठी त्यात साखर, दूध, चरबी आणि कॅडी आणि चोको चिप्स सारख्या गोष्टी देखील मिसळल्या जातात. जर तुम्ही

उन्हाळ्यात वारंवार आईस्क्रीम खाल्ले तर या सर्व कॅलरीज तुमच्या शरीरात जमा होऊ लागतात आणि तुमचे वजन वाढू लागते.

मधुमेहाचा त्रास

गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाची समस्या वाढू शकते. साखरेव्यतिरिक्त फॅट्स आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ देखील आईस्क्रीममध्ये मिसळले असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याच वेळी, ज्यांना मधुमेह नाही त्यांना आईस्क्रीम खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

हृदयाचे आरोग्य

आईस्क्रीम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. कारण आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट

आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते. या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयरोगाचा धोका देखील वाढू शकतो.

अॅलर्जी वाढणे

आईस्क्रीम खाल्ल्याने काही प्रकारच्या अॅलर्जीक प्रतिक्रिया वाढू शकतात. ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची अॅलर्जी आहे त्यांनी आईस्क्रीम खाणे टाळावे. कारण त्यामुळे त्वचेवर पुरळ, एक्झिमा, जळजळ आणि सूज यासारख्या समस्या वाढू शकतात.

डिस्कलेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण अन्न निवडताना चव, सवय आणि सोयीला अधिक प्राधान्य देतात. प्रत्येकाचे स्वयंपाकघर जरी विविध अन्नपदार्थांनी भरलेले असले, तरीही काही चुकीच्या सवयी आजही आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

आपण जे खातो, ते केवळ पोट भरण्यासाठी आहे की शरीराला खरंच आवश्यक पोषण मिळवून देतंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर आहारात आवश्यक पोषक घटकांचा समावेश नसेल, तर शरीरात ऊर्जा कमी होते, थकवा जाणवतो आणि कालांतराने आरोग्य बिघडू लागतो.

गर्भावस्थेतील स्ट्रेच मार्क्सपासून सुटका हवीय? मग घरच्या घरी 'या' टिप्स फॉलो करा आणि मिळवा निरोगी त्वचा!

भारतीय आहार परंपरेमध्ये खूप काही पोषक आहे, पण काही चुका आहेत ज्या नकळत आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच, आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या आहाराने आपल्याला खरी ताकद मिळे आणि कोणते घटक आपल्या दैनंदिन जेवणात असायलाच हवेत.

डाळ म्हणजे संपूर्ण प्रोटीनचा स्रोत
तुम्हाला वाटेल की डाळींमधून भरपूर प्रोटीन मिळतील. पण प्रत्यक्षात, एका कप डाळींमध्ये फक्त ६-८ ग्रॅम प्रोटीन असतात, जी पुरेसे नसते. शरीराला आवश्यक प्रोटीन मिळविण्यासाठी अंडी, पनीर आणि सोयाबीनचा समावेश करणे आवश्यक आहे.

ब्राउन ब्रेड नेहमीच आरोग्यदायी असतो
सुपरमार्केटमधील अनेक ब्राऊन ब्रेड फक्त रंग वापरून बनवले असतात. त्यामुळे 'होल व्हीट' लिहिलेले असले तरी त्यात खरंच गव्हाचे प्रमाण किती आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दूध म्हणजे सर्वोत्तम कॅल्शियमचा स्रोत



दूध पिणे हाडांसाठी चांगले असते यावर आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. खरं तर, तीळ, तांदूळ आणि हिरव्या भाज्यांमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. याशिवाय, आजकाल दुधात भेसळ आणि लैक्टोज इन्टॉलरॅन्सचा प्रश्न हा एक मोठा मुद्दा आहे.

ऑलिव्ह तेलात स्वयंपाक करणं योग्य
ऑलिव्ह तेल हे पश्चिमी देशांसाठी योग्य असले, तरी त्याचा स्मोक पॉइंट कमी असल्याने भारतीय उष्णतेवर आधारित स्वयंपाकासाठी ते योग्य नाही. याऐवजी तूप, मोहरीचे तेल किंवा नारळ तेल अधिक फायदेशीर ठरतं.

अन्न न खाल्याने वजन कमी होते
अन्न न खाणे म्हणजे शरीराचा उर्जेचा स्रोत बंद करणे. यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि दिवसभर भूक वाढते. संतुलित आहार घेतल्याने तुम्ही दिवसभर योग्य अन्न निवडू शकता.

भात खाल्ल्याने लड्डूपणा वाढतो
भात स्वतः लड्डू करत नाही, ते किती खाल्लं जातं आणि कशासोबत खाल्लं जातं हे महत्त्वाचं आहे. विशेषतः थंड झालेला भात (दही भात/बचेलेला भात) शरीरासाठी फायदेशीर असतो, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

व्यक्तिमत्त्व आकर्षक बनविण्यासाठी...



या अनुभवातून अभिनय आणि सौंदर्याचे खरे अर्थ समजले आणि समजले की सौंदर्य केवळ बाह्य रूपावर आधारित नसून व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि सर्जनशीलतेवर अवलंबून असते.

माझा पहिला चित्रपट 'यदा कर्तव्य आहे'. त्यावेळेला रसिका जोशी हे माझ्यासाठी मिळालेले एक वरदान होतं. तिनं मला निरनिराळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला शिकवलं. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून प्रगल्भ व्हायला मदत झालीच; परंतु माणूस म्हणून घडण्यातही मदत झाली. आम्ही एक नाटक बघायला गेलो होतो, तेव्हा तिनं सांगितलं, की या नाटकात ही जी मुलगी आहे ती अतिशय सुंदर दिसते. खरंतर ग्रीन रूममध्ये ओळख करून दिल्यानंतर मला ती खूप आकर्षक किंवा सुंदर अशी काही वाटली नव्हती.

तिच्या दिसण्यात बऱ्याच त्रुटी वाटत होत्या; परंतु त्यानंतर नाटक बघितलं आणि त्या संपूर्ण प्रयोगात ती मला खरोखरच इतकी मोहक आणि आकर्षक वाटली.

अभिनय ही अशी कला आहे की, अंगिक आणि वाचक अभिनयाच्या जोरावर कुरूप व्यक्ती ही सुंदर दिसते. सौंदर्य किंवा आकर्षकता फक्त चेहऱ्यावर किंवा शरीरावर अवलंबून नसते. माणूस स्वतःला कसं सादर करतो, त्याचा स्वभाव, वृत्ती, सवयी आणि सर्जनशीलता यावर सारं काही अवलंबून असतं. आपण उगाचच सौंदर्य हे विशिष्ट संकल्पनेनं प्रमाणित केलेलं आहे. जसं की, गोरा रंग, सडपातळ बांधा, रेखीव नाक, लांबसडक केस, म्हणजे सुंदर...पण त्या प्रसंगानंतर अनुभवावरून सांगते, उंचीला कमी असणाऱ्या,

घोगरा आवाज असणाऱ्या, छानसा सावळा वर्ण असणाऱ्या व्यक्ती आकर्षक दिसतात.

कारण त्यांचं असणं आणि सादरीकरण हे फार महत्त्वाचं असतं. आकर्षक दिसण्याच्या ठरावीक गैरसमजुतीवर आपण मात करू शकतो. वयाच्या ठरावीक टप्प्यात स्त्रियांच्या हार्मोन्समुळे किंवा आरोग्यविषयक समस्यांमुळे जाडी वाढणं, केस गळणं, स्त्रियांच्या स्तनांचं आकार बदलणं या गोष्टी घडतात. या गोष्टींची खंत करत राहिल्यास आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी स्वतःला प्रथम स्थानी ठेवून सकारात्मक राहणं गरजेचं असतं. आपण केस पांढरे होणं सकारात्मकपणे घेऊ शकतो. अर्थातच ते काळे करायचे की नाही ही वैयक्तिक आवड

असली, तरी होणारे बदल आपण सकारात्मकतेनं घेणं महत्त्वाचं असतं.

आकर्षक दिसणं म्हणजे आपण स्वतःबाबत प्रचंड खात्री बाळगणं. आयुष्यात जे काही करतो आहोत त्या बाबतीत आनंदी आणि समाधानी राहिल्यास चेहऱ्यावर सदैव प्रसन्नता राहते. आत्मिक सुख मिळवण्यासाठी प्रचंड सकारात्मकता हवी. आपल्याला शोभणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्याचं कलेक्शन करणं, आवडणारे विचार किंवा एखादा लेख यांची कात्रणं जमवणं, आपल्या आवडी जपणं, छंद जोपासणं गरजेचं आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याची आस ठेवल्यास आपलं मन प्रसन्न राहतं. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, की आपण आपोआपच आकर्षक दिसतो.

उन्हाळ्यात कोरडा खोकला का होतो आणि त्यापासून आराम कसा मिळवायचे हे जाणून घेऊया.

खोकला ही एक सामान्य समस्या आहे. जी अनेक घरगुती उपायांनी बरी होऊ शकते. उन्हाळ्यात कोरडा खोकला होऊ शकतो का आणि त्याची लक्षणे कोणती तसेच सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे हे जाणून घेऊया.

कोरड्या खोकल्यामध्ये श्लेष्मा तयार होत नाही. यामध्ये घशात खाज सुटणे आणि जळजळ होते. तसेच, सततचा खोकला, घसा खवखवणे, रात्री तीव्र खोकला, कर्कश आवाज, घशात खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत अस्वस्थता ही कोरड्या खोकल्याची लक्षणे आहेत.

कारणे
कोरड्या खोकल्याची काही सामान्य लक्षणे आहेत, जसे की अॅलर्जी, दमा, अॅसिड रिफ्लक्स, ब्राँकायटिस,



व्हायरल इन्फेक्शन, क्षसन संक्रमण, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग, धूपपान

इत्यादी असू शकतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात कोरडा खोकला येत असेल,

तर त्याची इतर काही कारणे असू शकतात, ज्या नियंत्रित करून तुम्ही खोकला थांबवू

शकता. उन्हाळ्यात लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी फ्रिजमधील थंड पाणी पितात आणि आईस्क्रीम खातात. बाहेरच्या उष्णतेमुळे, थंड पदार्थ खाल्ल्याने घशावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे घसा दुखणे, खोकला आणि सर्दी-ताप होण्याची शक्यता वाढते. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा

उन्हाळ्यात कोरडा खोकला बरा करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या कराव्यात. यामुळे

फुफ्फुसांमध्ये जमा होणारा श्लेष्मा कमी होतो आणि घशाला आराम मिळतो.

लवंगलवंगा जवळजवळ प्रत्येक घरात असतात. लवंग घशासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोरडा खोकला असल्यास लवंगाचे सेवन करा. यासाठी, लवंग चिमूटभर सैंधव मीठासोबत चावा. यामुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.

मधमध खाल्याने उन्हाळ्यात होणारा कोरडा खोकला कमी होऊ शकतो. उन्हाळ्यात, जर तुम्हाला खोकला येत असेल तर हर्बल टी किंवा लिंबू पाण्यात मध घालून ते प्यायल्याने खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.

डिस्कलेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल

लातूर :- मी वाळू वाला आहे असे सांगत पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वाळू माफियांविरुद्ध स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हि घटना ४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पत्रकार नेताजी जाधव हे अहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौकाकडे जात असताना डीमार्टजवळ रस्त्याच्या कडेला स्कुटीवर थांबलेले दोन इसम अचानक त्यांच्या न्यूज चॅनलच्या वाहनासमोर आले दरम्यान अपघाताची कोणतीही घटना घडली नसतानाही संबंधित दोघांनी तू पत्रकार आहेस कि बे? तुला गाडी चालवायचं कळत नाही का? असे म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराबाबत ५ एप्रिल रोजी पत्रकार नेताजी जाधव यांनी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २३४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम २९६, ३५२, ३५९(२), ३५९(३), ३(५) व मोटार वाहन कायदा १९९८ मधील कलम १८४

अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करीत असून, आज दि ८ एप्रिल रोजी आरोपी इलियास ताजखान पठाण वय २३ राहणार जफर नगर, लातूर व शाहिद उर्फ बबलु असिफ शेख वय २२ राहणार साई रोड, लातूर अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या समोर सादर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. या प्रकारा नंतर लातूर जिल्ह्यातील सुमारे ५० पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांना भेटले. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक संजीव मिरकले, सुधाकर बावकर, दिलीप सागर, संतोष पाटील यांनी



या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई करत आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल केल्याने पत्रकारांच्या शिष्टमंडळातील सितम सोनवणे, लहू शिंदे, निशांत भद्रेकर, नितीन बनसोडे, विष्णू आष्टीकर, लिंबराज पन्हाळकर, खंडेराव देडे, हरिश्चंद्र जाधव, हारून सय्यद, सालार शेख, संदीप भोसले, सुनील कांबळे, अमोल घायल, गणपती राठोड, संतोष सोनवणे, आनंद दणके, अजय घोडके, हारून मोमीन, के वाय पट्टेकर, संजय गुब्बे, प्रकाश कंकाळ, धनराज वाघमारे, विशाल सूर्यवंशी, विकी पवार, अहिल्या कसपटे, दिनेश गिरी, श्रीकांत चलवाड आदी पत्रकारांनी आभार मानले आहेत.

समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान - डॉ. संजय शिंदे

छ.संभाजी नगर /प्रतिनिधी :- भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन समता प्रस्थापित केली असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित अभिवादन सभेत केले. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले की, स्त्रिया, शेतकरी, अस्पृश्य आजच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीत महात्मा फुले यांचे फार मोठे योगदान राहिले आहे फुले यांनी जे कार्य केले त्यांचे वैचारिक अनुसरण करणे गरजेचे आहे . तात्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मत्केदारी या विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले, फुले यांनी त्यांच्या संबंध साहित्यातून स्त्रिया , शेतकरी, कष्टकरी, अस्पृश्य या वर्गाला जागृत करण्यासाठी आपली लेखणी झिजविली ,त्या काळात इंग्रजांसमोर



गरीब जनतेची, शेतकऱ्यांची, महिलांची बाजू मांडणे आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करत समाजाला मार्गदर्शन करणे असे दुहेरी कार्य फुले यांनी केले त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक शाळा, बालसंगोपन केंद्र, महिला प्रसूतीगृह , निर्माण केले विधवा पुनर्विवाह घडवून आणले या कार्यामुळे महात्मा फुले कर्ते समाजसुधारक ठरतात.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. कमलेश महाजन यांनी केले . यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

युगपुरुषांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी निलंगा नगरीत नवयान महाजलसा कार्यक्रम संपन्न...

निलंगा / प्रतिनिधी :- फुले-शाहू-आंबेडकर यांच्या- विचारांचा वारसा जतन करण्यासाठी, फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा निलंगा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जलसाकार शाहीर शितल साठे व सचिन माळी यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दि. १० एप्रिल गुरुवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील निलंगेकर सभागृहात संपन्न झाला.. तत्पूर्वी महामानवांच्या प्रतिमांचे दिपाने, धुपाणे पूजन करण्यात आले. खऱ्या अर्थाने यावेळी आंबेडकरी चळवळीच्या योगदानाची आठवण झाली. निलंगा नगरीमध्ये युगपुरुषांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी फुले- शाहू-आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने एक प्रबोधनाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या नवयान महाजलसा खऱ्या अर्थाने युगपुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाल्याने निलंगा नगरी धन्य झाल्याचे मानण्यात येत आहे. यावेळी पूज्य भंते सुमधजी नागसेन यांची विशेष उपस्थिती



होती. यावेळी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी डी.के. सूर्यवंशी, रामकुमार हिंगे, नागसेन कांबळे, रजनीकांत कांबळे, अनिल गाडे, बी पी कांबळे, बालाजी सूर्यवंशी, दिपक सोनकांबळे, दिनेश गवळे, व्ही व्ही गायकवाड



, संजय कांबळे, दयानंद टाकळीकर, अनिल झिने, संतोष कांबळे, पत्रकार मोहन क्षिरसागर, पत्रकार मिलिंद कांबळे, पत्रकार किशोर सोनकांबळे, लहू देरे, रमेश कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले...

जि.प. माजी अध्यक्ष डी.जी. बनसोडे गुरुजींना अखेरचा निरोप

लातूर :- लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.जी. बनसोडे गुरुजी (वय ८० वर्षे) यांना शुक्रवार , दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी गंगापूर, ता. जि. लातूर येथील शेतीत साश्रुनयनांनी हजारांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. गेली बारा दिवसांपासून पोटाच्या आजारावर उपचार सुरू असताना आज पहाटे १२.३० वाजता छत्रपती संभाजी नगरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते.

अंत्यविधी समयी डॉ. शिवाजी काळे, लातूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, जालना जिल्हा परिषदेचे सीईओ जगदीश मिनियार, प्रा. गोविंद धार, केशव कांबळे, भंते पयानंद, काळेगावचे भंते महावीर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रा. अनंत लांडगे, रिपाई नेते चंद्रकांत चिकटे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, बौद्धाचार्य देवदत्त बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे हिराचंद गायकवाड, हणमंत कांबळे, महिला मंडळाच्या पदाधिकारी, यांच्यासह हजारां चाहते, नातवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक, प्राध्यापक शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, त्यांचे असंख्य विद्यार्थी, पंचक्रोशीतील अनेक नातेवाईक आणि स्नेही उपस्थित होते, श्रध्दांजली सभेत डॉ. सतीश कानडे यांनी गुरुजींनी सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास साधला, गावच्या विकासासाठी विधायक धोरणे राबवली अशा शब्दात आदरांजली अर्पण केली. गुरुजींचा रक्षा विसर्जन आणि जलदान विधी रविवार दि. १३ एप्रिल २५ रोजी आहे. मुळचे येणेगुर, ता. उमरगा येथील डी.जी. बनसोडे गुरुजी नोकराच्या निमित्ताने गंगापूर ता. जि. लातूरला स्थिरावले आणि याच मातीत त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरात हळहळ व्यक्त होते आहे. अतिशय मितभाषी, प्रेमळ, कर्तव्यतत्पर, सज्जन स्वभावाचे बनसोडे गुरुजींनी गंगापूरच्या जय किसान माध्यमिक विद्यामंदिरात शिक्षक, पुढे मुख्याध्यापक म्हणून गुरुजींनी ज्ञानदान केले. लातूर जिल्हा परिषद सदस्य, लातूर शिक्षण मंडळाचे सदस्य, लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, गंगापूर गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, अशा अनेक विविध पदांवर राहून प्रामाणिकपणे लोकसेवा केली. निवडुंग ते बोधीवृद्ध या आत्मचरित्राचे त्यांनी लेखनही केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी विमल बनसोडे, जालना जिल्हा परिषदेचे अतिरीक्त सीईओ शिरीष बनसोडे, एंड. सुमध बनसोडे, कन्या अश्विनी, रोहिणी, डॉ. गौतमी, सुना नातवंडे, जावई प्रा. एस. आर. हावळे, पर्यवेक्षक ढवळे, डॉ. मिलिंद कदम, मेहुणे वैजनाथ आदोडे, ९५ वर्षीय सासू नाबदाबाई आदोडे असा मोठा परिवार आहे.



गप्पेवाडी-नामेवाडी येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता लागला हातानेच उखडायला

मे. प्रवीण कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

केज / प्रतिनिधी केज तालुक्यातील गप्पेवाडी, नामेवाडी येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तर सदर रस्त्याचे काम करणारी

मे. प्रवीण कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी दिली आहे. मुख्य मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम चालू असताना आम्ही गुतेदार यांना मोबाईल वर संपर्क साधून सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असे सांगितले असता गुतेदाराने सदरील काम हे अंजवणपत्रका प्रमाणे होत आहे असे उत्तर दिले परंतु आम्ही या कामावर खूब नाहीत असे बोलून आम्ही या कामाची तक्रार करणार आहोत. तेव्हा गुतेदाराने सांगितले की, तुम्ही बिनधास्त तक्रार घ्या आम्हाला काही फरक पडत नाही असे सांगून सदरील काम हे सर्व निकृष्ट दर्जाचे केले आहे आम्ही सदरील रस्त्यावर तब्बल १५ दिवसांच्या नंतर गेलो असताना सदरील रस्ता हा उखडलेला दिसल्यावर आम्ही हातानेच उखडून पाहिला असता सदर डॉबरी रस्ता हा हातानेच उखडून निघत आहे. तरी हे काम चांगले केले नाही तर आम्ही ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार किंवा उपोषणाला बसणार आहोत असे मत व्यक्त केले आहे. सदर काम आहे निकृष्ट दर्जाचे केलेले आहे सदर कंपनीवर बांधकाम विभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले.

फुले - आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी व सोमवारी प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन

किनवट: शेख शौकत :- शिव-शाहू-फुले आंबेडकर-अण्णाभाऊ विचारमंच, किनवट तर्फे महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी (दि. ११ व १४) साने गुरुजी रुग्णालय सभागृहात प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजता अहिल्यानगरचे प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुधाकर शेलार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाडे हे करणार आहेत , तर अध्यक्षस्थानी साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे हे राहणार आहेत. सोमवारी (दि. १४) सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत प्रसिद्ध कवी, कादंबरीकार श्रीकांत देशमुख हे विद्यार्थी व युवकांचा अभ्यासवर्ग घेतील तसेच सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत व्याख्यान देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम हे राहतील, कार्यक्रमाचे उद्घाटन इसा खान, माजी नगराध्यक्ष हे करतील. उपस्थित राहण्याचे आवाहन शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे.

दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप !

केज/प्रतिनिधी केज येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट करायला लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलीचे वाटप केले. याबाबतची माहिती अशी की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरुरावल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. दरम्यान आजही अनेक गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. अनेक गावात वाहनांची सोय नसते. या सर्व बाबींचा विचार करून दिपक भाऊ कांबळे युवा मंचचे संस्थापक रजित कांबळे यांच्या संकल्पनेतून भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचा औचित्य साधून दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी गरजू विद्यार्थ्यांना



आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बनसोडे, रमेश निशिगंध, सुरज काळे, रोहीत कांबळे, राहुल काळे, हरीश गायकवाड, प्रशांत हजारे, रवी गायसमुदे, हरेद्र तुपारे, दादाराव धेंडे, विनोद शिंदे, गौतम गंडले यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि माण्यवरांची उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा महिला कार्यकारिणीची निवडीची बैठक संपन्न.

केज/प्रतिनिधी केज तालुका महिला शाखा व शहर शाखा यांच्या निवडीची बैठक केज शहरातील वेळुवन बुद्ध विहार येथे संपन्न झाली. यावेळी महिला तालुकाध्यक्षपदी महानंदाताई गायकवाड यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी मीरा खरात-गवळी यांची निवड करण्यात आली. तसेच महिला शहराध्यक्ष म्हणून सुनिता कांबळे यांची निवड करण्यात आली तर महिला शहर सरचिटणीस म्हणून सुरेखा मस्के यांची निवड करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून महिला जिल्हाध्यक्ष कमलताई डोगरे ह्या होत्या तर, या बैठकीला बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष बी.बी. धन्वे, एस.बी. शिंदे, एस.बी. मोरे, साळवे सर, व तालुकाध्यक्ष बालासाहेब जोगदंड, सरचिटणीस पत्रकार रंजीत घाडगे, शहराध्यक्ष डॉ. प्रभाकर टोके, सरचिटणीस जयपाल मस्के, तालुका कोषाध्यक्ष बळीराम सोनवणे, महेंद्र मस्के, गौरीताई सरवदे, साधनाताई बचुटे, संजिवनीताई धन्वे ,विद्यादाई कांबळे, व उपासक-उपासिका व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तालुका व शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे, करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी महानंदा

गायकवाड, सरचिटणीस मीरा खरात-गवळी, कोषाध्यक्ष विद्या कांबळे, संस्कार उपाध्यक्ष शमल सरवदे, पर्यटन प्रसार उपाध्यक्ष अनिता मस्के, संरक्षण उपाध्यक्ष ज्योती सोनवणे, संस्कार सचिव कौशल्या मस्के, संघटक तोळण कांबळे, शहराध्यक्षपदी सुनीता कांबळे, शहर सरचिटणीस सुरेखा मस्के, कोषाध्यक्ष



रत्नमाला मस्के, उपाध्यक्ष संस्कार विजयमाला हजारे, संस्कार सचिव अयोध्या मस्के, सर्व संघटक मैनाबाई मस्के, सोजरबाई मस्के, कलावती हजारे, आशा मस्के, जनाबाई मस्के, प्रतिभा मस्के यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा केज तालुका व शहर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

केज तालुक्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची केजवासीयांची मागणी

केज / प्रतिनिधी केज हे बीड जिल्ह्याचे सर्वात जुने तालुका ठिकाण आहे. केज तालुक्यात पालेभाज्या-फळभाज्या सोबतच आता नवीन वैज्ञानिक शेती प्रयोग करून फळांची व पिकांची निर्मिती केली जात आहे. मात्र आधुनिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केज तालुक्यात दळण-वळणासाठी अनुकूल रेल्वेची सेवा उपलब्ध नाही. सध्या केंद्र शासनाने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या २४० किमी च्या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला १४ फेब्रुवारी २०२५ च्या पत्रानव्ये मंजुरी दिली आहे. या अंतर्गत हा मार्ग धाराशिव-कळंब-बीड असा जाणार असेल तर तो धाराशिव-कळंब-केज-बीड असा करावा अशी कळंब व केजच्या जनतेची मागणी आहे. याशिवाय येडशी-कळंब-केज-अंबेजोगाई-परळी अथवा अहमदनगर-पाटोदा-केज-अंबेजोगाई-घाटानंदूर या मार्गानेही केजला रेल्वे कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. केंद्रशासनाने यापैकी कोणत्याही

एका योग्य व अनुकूल मार्गाने केज शहर व तालुक्याला रेल्वेसेवेची जोडून द्यावे अशी मागणी केजच्या रेल्वे कृती समिती व केज विकास संघर्ष समितीने बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आणि केज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्याचा निर्धार केज तालुका रेल्वे कृती समिती व केज विकास संघर्ष समितीने केला आहे. निवेदनावर हनुमंत भोसले, डी. एस. साखरे, नासेर मुंडे, महेश जाजू, प्रतापराव पाटील, शेषराव घोरपडे, संपत वाघमारे यांच्यासह नागरिकांच्या सहा आहोत.

